

तेषामनासन्नपदो तव BHĀG. P. 3,20,27. *was man erlangt hat, in dessen Besitz man ist*: ०शोपडोर adj. 18, 21. — MEGH. 86 und BHĀG. P. 3,13, 16 ist सन्न, nicht आसन्न gemeint. Vgl. आसति fgg., आसाद्. — caus. 1) *hinsetzen, sich setzen heissen*: दैव्यं ज्ञानं बर्हिषि RV. 1, 31, 17. बर्हिः सप्त होतृन् 10, 33, 10. 8, 44, 3. TS. 2, 2, 5, 7. ÇAT. BR. 1, 2, 5, 21. 2, 5, 3, 6. KĀTJ. ÇR. 5, 1, 27. कृवीषि ÂÇV. GRHJ. 2, 3, 2. ÇR. 2, 3, 10. mod.: आ बृहस्पतिं सदेने सादयधम् RV. 5, 43, 12. — आसादित TS. 4, 4, 1. ०कृविषि बर्हिषि BHĀG. P. 5, 8, 19. कश्मलम् versetzt in 26, 8. पापमाचरताम् — अक्षमासादितो राजा प्राणान्कृतुम् eingesetzt so v. a. bestimmt, berufen R. 3, 35, 11. मृत्युमयमासादितः स्वयम् hat sich selbst zum Tode befördert BHĀG. P. 3, 18, 28. — 2) *bewirken*: आसादित bewirkt BHĀG. P. 3, 8, 12. 30, 33. 5, 5, 14 (अविद्ययासादितं zu schreiben). 6, 18. — 3) *gelangen zu, auf, erreichen* DHĀTUP. 34, 25 (पद्यर्थे). पुण्यं सुरेन्द्रलोकम् BHĀG. 9, 20. गुरुम् MBH. 2, 1122. वेलां पश्चिमाम् 3, 2536. पुरम् 2576. आकाशदेशम् 2617. द्रुस्वं संचारम् 2929. अतं तस्य 12929. वैल्लवं पूयम् R. 1, 62, 19. कौशिकीतीरम् 63, 15. 2, 32, 96. 56, 33. 71, 15. 3, 76, 5. MEGH. 35. Spr. (II) 1638. 2130. डुष्टं पन्थानम् 2889. 5309. पारम् VARĀH. BRH. S. 2, 4. KATHĀS. 18, 73. 25, 26. MĀRK. P. 21, 51. RĀĠĀ-TAR. 4, 108. 5, 142. DAÇAK. 69, 6. PAÑĀT. 87, 10. 76, 8. 127, 17. घण्टास्वनासादितकर्षारंघ्रं KĀM. NTRIS. 13, 45. अमरगणानालेख्यम् RAGH. 8, 94. *herantreten, sich nähern*: पादावासाद्य जप्राक् R. 2, 104, 25. 4, 18, 25. mit acc. der Person KAUSH. UP. 1, 1. R. 2, 22, 2. DAÇAK. 84, 13. fg. PAÑĀT. 69, 14. *Jmd treffen, mit Jmd zusammentreffen, auf Jmd stossen, Jmd finden* M. 4, 227. MBH. 3, 2260. 2697. 3007. 3033. 15665. 5, 5978. fg. 7429. 7504. HARIV. 4919. Spr. (II) 6556. R. 1, 1, 29. 41, 11 (42, 10 GORR.). 2, 32, 33. 3, 68, 2 (med.). gerathen in: द्वेदम् 3, 54, 4. अनासादितविग्रह् Spr. (II) 6908. तदिदं काकतालीयं वैरमासादितं त्वया R. 3, 45, 17. KUSUM. 28, 5. अनेन रथवेगेन पूर्वप्रस्थितं वैनतेयमप्यासादयेयम् so v. a. einholen VIKR. 6, 7. in feindlicher Absicht auf Jmd losgehen MBH. 1, 5984. 4, 1663. 7, 9186. R. 1, 21, 12. 3, 41, 5. BHĀG. P. 1, 7, 33. BHATT. 6, 95. 8, 37. वायुरिवाश्रमासाद्य Spr. (II) 4072. *gelangen zu* so v. a. finden, erlangen, gewinnen, bekommen, theilhaftig werden: धनम् M. 10, 129. डुःखम् MBH. 3, 2339. क्वचित्किं च न 2648. पुत्रं कंचिन्नासादयामास कालेन मरुता कृषि 10472. 13, 1511. तद्वत्स 14, 579. राज्ञ्यम् R. 2, 31, 14. RĀĠĀ-TAR. 3, 264. चीरम् R. 2, 38, 5. उत्तममायुः 105, 32. मृत्युम् 3, 49, 53. शुष्कमिन्धनमासाद्य वनेष्विव कृताशनः 5, 49, 6. अक्षरम् Gelegenheit 2, 50, 1. 3, 32, 4. VIKR. 73, 4. Spr. (II) 2671. 3341. 5358. 5837. KATHĀS. 6, 28. 29, 131. 43, 374. रतम् 50, 159. 106, 161. Git. 5, 7. RĀĠĀ-TAR. 4, 349. MĀRK. P. 121, 3. BHĀG. P. 3, 4, 12. SARVADARÇANAS. 59, 22. DAÇAK. 86, 11. PAÑĀT. 95, 24. KUSUM. 42, 7. AK. 3, 2, 54. सूकराकृतिम् die Gestalt eines Ebers annehmen BHĀG. P. 3, 18, 3. पुंस्त्वम् MBH. 3, 7496. दिव्यत्वम् KATHĀS. 28, 93. आराधनीयताम् KUSUM. 12, 7. MĀRK. P. 111, 13. संयोगम् MEGH. 85, v. l. भङ्गम् PRAB. 73, 6. गर्वम् so v. a. hochmüthig werden PAÑĀT. 26, 2. 3. व्राडाम् sich schämen RĀĠĀ-TAR. 2, 155. अतिथिम् einen Gast bekommen Spr. (II) 4028. भर्तारं रामम् als Gatten R. 1, 67, 22 (69, 23 GORR.). तं नृपम् zum Fürsten R. GORR. 1, 43, 55. भवतं मित्रम् HIT. 17, 19. so v. a. kaufen JĀĠN. 2, 169. zu Theil werden, Jmd treffen (Schmerz u. s. w.): सो ज्यमासादितः पुण्यैः RĀĠĀ-TAR. 3, 131. न त्वो डुःखमासादित्युमर्हति R. 2, 106, 6. आसाद्य हि निवर्तते संतापस्वाम्

R. GORR. 2, 114, 32. आसादयते ऽनुमार्दवम् es kommt (mich) Mitleid an 5, 37, 31. आसादित mit trans. Bed. bekommen habend mit acc. DHŪRTAS. 72, 12. — 4) im absol. आसाद्य ist die ursprüngliche Bed. 3) oft so erblasst, dass wir denselben durch eine Präposition wiedergeben können: न ससह्येषु गर्तेषु न गच्छन्नापि च स्थितः । न नदीतीरमासाद्य न च पर्वतमस्तके ॥ so v. a. an einem Flussufer M. 4, 47. नक्रः स्वस्थानमासाद्य गत्रेन्द्रमपि कर्षति so v. a. in seinem Gebiete, in seinem Element Spr. (II) 3211. यादृशं वपते वीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः auf sein Feld 5454. भूता कृथा विनश्यति — विल्लवं द्रुतमासाद्य so v. a. विल्लवे द्रुते 4608. तूष्णांश्च पूर्णान्मरुतः शराणामासाद्य (so ed. Bomb.) so v. a. sammt, zugleich mit MBH. 7, 79. तोयमासाद्य गर्जति न रिक्ताः स्तनपिल्ववः so v. a. mit Wasser Spr. (II) 4331. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां मरुण्वि । समेये च व्यपेयातां कालमासाद्य कंचन ॥ so v. a. nach einiger Zeit 5093, v. l. gemäss, mit Rücksicht auf R. 4, 15, 6. मातुरभिप्रायम् PRAB. 16, 6. तदाज्ञाम् RĀĠĀ-TAR. 5, 430. कालम् (v. l. कार्यम्) Spr. (II) 7182. कालं कार्यं च M. 8, 324. 9, 293. शीलमासाद्य सीताया मम च प्लवनं मरुत् R. 5, 37, 2. नेदं जीवितमासाद्य वैरं कुर्वति केनचित् so v. a. wegen Spr. (II) 3310. निमित्तं किंचित् so v. a. in Folge, durch 2358. त्वाम् durch dich so v. a. durch dein Erscheinen MEGH. 22. — Vgl. आसादनं fgg. — desid. vom caus. s. आसिसादयिषु.

— अत्या caus. durchschreiten: अत्यासाद्य तद्वेदम् R. 2, 15, 20

— अथ्या sitzen auf (acc.) KAUC. 3, 137. — caus. setzen auf (loc.) TBR. 3, 7, 8, 8.

— अग्या 1) sich setzen in (acc.): द्रोणानि RV. 9, 3, 1. 30, 4. — 2) gelangen zu, erreichen: शैलम्, स्वपौरुषम् KIR. 5, 52. — caus. Vgl. अग्यासादनं, अग्यासादयितव्य (in den Nachträgen).

— उपा sich setzen auf (acc.): बर्हिः RV. 8, 1, 8. — caus.

zu Jmd (acc.) BHĀG. P. 7, 10, 55. empfangen: योगदेशम् 4, 24, 71.

— न्या sich niedersetzen an, in, auf RV. 1, 22, 8. पुस्त्यासु 25, 10. स्वे योनौ 6, 16, 41. 40, 1. बर्हिः 52, 7. 9, 99, 8. 104, 1. ये पार्थिवे रज्जुस्या निर्षताः 10, 13, 2. 73, 9. 2, 21, 13. 6, 9, 4. गव्यूर्तिर्धृतं आ निर्षता गेलाucht in 80, 6.

— प्रत्या in der Nähe sein Comm. zu NĪLĀS. 1, 1, 3. Jmd (acc.) nahe bevorstehen KIR. 11, 36. — partic. प्रत्यासन्न 1) nahe a) im Raume: in unmittelbarer Nähe befindlich, benachbart; die Ergänzung im gen. oder im comp. vorangehend MBH. 5, 4747. 8, 1769. R. GORR. 2, 28, 12. 3, 32, 9. MEGH. 76. ÇĀK. 17, 21. PRAB. 26, 9. BHĀG. P. 4, 5, 16. PAÑĀT. 62, 24. दत्तमूलं TS. PRĀT. 2, 42, Comm. प्रत्यासन्नम् in die Nähe MBH. 12, 7426.

गत 13769. — b) in der Zeit: nahe bevorstehend MEGH. 4. Spr. (II) 585. 4193. KATHĀS. 26, 5. 50, 195. PRAB. 78, 8. PAÑĀT. 10, 9. HIT. 115, 15. — c) in naher Beziehung zu Jmd oder Etwas stehend Spr. (II) 6083. KUSUM. 18, 19. अत्यत्तप्रत्यासन्नता PRAB. 16, 6. — 2) Reue empfindend (nach NĪLĀK.) MBH. 12, 4536. — Vgl. प्रत्यासति.

— समा gelangen zu, erreichen: मरुच्छूयम् MBH. 1, 2846. मरुद्दधिम् 3, 8804. R. 2, 83, 19. सख RAGH. 7, 16. KUMĀRAS. 3, 58. परं पारम् RĀĠĀ-TAR. 4, 250. 577. राज्ञः संनिधौ sich begeben in die Nähe von DAÇAK. 63, 20. zu Jmd (acc.) herantreten, mit Jmd zusammentreffen MBH. 2, 553. 3, 10087. 5, 7496. R. 4, 47, 7. अस्त्रेभिः HARIV. 13902. in feindlicher Absicht auf Jmd losgehen MBH. 5, 7134. gelangen zu so v. a. erlangen, be-